

26 July 2023

Listing Department
BSE Ltd.,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001
BSE scrip code: 500780

Listing Department
National Stock Exchange of India Ltd,
Exchange Plaza, C-1, Block-G
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai – 400 051
NSE Symbol: ZUARIIND


Dear Sir/Madam,

Please find enclosed copies of notice to shareholders of the Company in respect of transfer of equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF) published on 26 July 2023 in Business Standard of all India editions (English) and Lokmat (Goa Edition).

Request you to kindly take the same on record.

Thanking You,

For Zuari Industries Limited
(formerly Zuari Global Limited)


Laxman Aggarwal
Company Secretary



Encl: As above

MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY
(A Government of Maharashtra Undertaking)

Plot Nos. C-14 & 15, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.
Tel: 022-26594000, Fax: 022-2659 4182 Website: <https://www.mmrd.maharashtra.gov.in>
E-mail: metro.piu@mailmmrda.maharashtra.gov.in

e-TENDER NOTICE

Name of Work: MMRDA/ML12/MMRP/CA-200 : Appointment of the Consultant for - Preparation of Environmental Impact Assessment - Environmental Management Plan (EIA - EMP) Report and obtaining Forest Clearance (FC) required for Metro Line - 12 from Chhalange (-) 13.383 to Chhalange 20.413 (Kalyan to Talaja) of Mumbai Metro Rail Project of MMRDA, Mumbai.

Cost of Blank Tender Form (Per Each)(Rs.)	Earnest Money Deposit (Rs.)	Bid document download		Last Date of Online submission	Contract Period
		From	To		
Rs. 590/- (Incl. GST)	Rs. 48,000/-	27.07.2023 (11.00 hrs.)	21.08.2023 (17.00 hrs.)	21.08.2023 (18.00 hrs.)	12 (Twelve) Months (Including Monsoon)

Note :- The e-Tender can be downloaded from e-Tendering Portal: <https://mahatenders.gov.in/nicgep/app>.

* Any additional information, Corrigendum & help for uploading & downloading the e-Tender, may be available by contacting Government of Maharashtra's e-tendering service desk at the following ID: support-eproc@nic.in, mahatender@mailmmrda.maharashtra.gov.in or at phone no 0120-4001 002,0120-4001 005, 022-2659 7445.

* For further information, if required you may please contact Shri. Chetan Bendale, Executive Engineer, Metro PIU, MMRDA at Tel: 022-26547813/ 022-26597764 and Email: chetan.bendale@mailmmrda.maharashtra.gov.in

Date : 26/07/2023
Place : Mumbai

TAMIL NADU INFRASTRUCTURE DEVELOPMENT BOARD
3rd floor, CMDA Building Tower-II, "Thalamuthu-Natarajan Maaligal", No.1, Gandhi Irwin Road, Egmore, Chennai - 600 008
Phone: 044-28594366/28550155/255/355/455; E-mail : soinfin.fndpt@tn.gov.in
Website: www.tnidb.tn.gov.in

REQUEST FOR QUALIFICATION

Empanelment of Consultancy Firms for various Sectors/ Sub Sectors/ Functional Areas

- The Chief Executive Officer, Tamil Nadu Infrastructure Development Board invites proposal from Consultancy Firms for Empanelment across various Sectors/ Sub Sectors/ Functional Areas.
- Request for Qualification (RFQ) may be downloaded from the websites <https://tntenders.gov.in/nicgep/app> and <https://tnidb.tn.gov.in/en/>. The tender fee (non-refundable) of Rs.20,000/- is to be paid through e-procurement portal.
- A virtual pre-proposal conference for the prospective applicants is scheduled on **08.08.2023 at 11:00 a.m.**
- Proposals complete in all respect must be submitted online through the e-procurement process as specified in the RFQ on or before **3.00 p.m on 05.09.2023.**
- All other details are available in the Request for Qualification (RFQ).

DIPR/ 856 /DISPLAY/2023 Chief Executive Officer, TNIDB

adventz **ZUARI INDUSTRIES LIMITED**
(Formerly Known as ZUARI GLOBAL LIMITED)
CIN - L65921GA1967PLC000157

Registered Office - Jai Kisaan Bhawan, Zuarinagar, Goa-403726
Corporate Office - 5th Floor, Tower-A, Global Business Park, Gurugram, Haryana-122002
Phone No. +91 (124) 4827800 E-mail- ig.zg@adventz.com Website- www.adventz.com

NOTICE

Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IETF)

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time notified by the Ministry of Corporate Affairs, the Equity shares underlying against the Final Dividend declared for the Financial Year 2015-16, which have remained unpaid/unclaimed for seven consecutive years will be credited to Investor Education and Protection Fund Authority (IETF).

In this connection, please note the following:

- Members holding shares in dematerialized form:** The Company shall inform the depository by way of corporate action to transfer shares in the DEMAT account of the IETF Authority.
- Members holding shares in physical form:** The Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original held by them for the purpose of transfer of shares to the IETF and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificate(s) into DEMAT form and transfer in favor of the IETF. The original share certificate(s) which are registered in the name of members will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

As per SEBI circulars, outstanding payments will be credited directly to the bank account if the folio is KYC Compliant. Payment can be made to shareholders holding shares in physical form if the folio is KYC compliant. Failure to update the PAN, KYC and Nomination details on or before 30 September 2023 shall result in freezing of such physical folios/holdings. Therefore, such shareholders are requested to forward the Investor Service Request Form ISR - 1, Form ISR - 2 and Form No. SH 13 (Nomination Form) or Form ISR-3 (opt out of Nomination) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including original cancelled cheque stating your name as the Account holder. The Investor Service Request Forms are available at the website of our Company at: www.adventz.com → ZUARI INDUSTRIES LIMITED → INVESTORS → INVESTOR SERVICES REQUEST.

In case the dividends are not claimed on or before 27 October 2023, the Company would initiate necessary action for transfer of shares held by you to the IETF without any further notice, in accordance with the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and equity shares so transferred to IETF pursuant to the said Rules. It may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend from IETF authority by making an application in the prescribed Form IETF-5 online and sending the physical copy of the requisite documents enumerated in the Form IETF-5, to the Nodal Officer of the Company.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s. Zuari Finserv Limited, Corporate Office Address: Plot no.2, Zamrudpur Community Centre, Kalishah Colony Extension, New Delhi - 110048. Tel: +91-11-46474000, E-mail ID: ra@adventz.zuarimoney.com.

For Zuari Industries Limited
(Formerly Known as Zuari Global Limited)
Sd/-
Laxman Aggarwal
Company Secretary

Place - Gurugram
Date - 25 July 2023

Business Standard
CAMPUS TALK

ICFAI BUSINESS SCHOOL MUMBAI CELEBRATES ITS ANNUAL CONVOCATION CLASS OF 2023

The Annual Convocation Ceremony of ICFAI Business School, Mumbai - Batch of 2023 was held on 8th July, 2023 in the Shri. N. J. Yasaswy Memorial Auditorium of IBS Mumbai. On this occasion, 762 students of the class of 2023, were awarded their PGPM certificates on completion of their two-year Post Graduate Program in Management.

The Convocation was held over two ceremonies on the same day. Mr Manish Sinha, CHRO, Mahindra Finance was the Chief Guest for Convocation Ceremony One which was held in the first half of the day. Mr Satish Palekar - Head-Offshore, Oil & Gas Business, Larsen & Toubro Ltd was the Guest of Honour.

The Chief Guest for Ceremony Two (Class of 2023) was Mr. Karthick Venkatakrishnan Managing Director, Eisner Amper India. The Guest of Honor on this occasion was Mr. Amit Prasad, CHRO, Hetch India.

The Convocation procession for both ceremonies was led by Dr Pritee Saxena, Senior Director and Campus Head IBS, Mumbai, accompanied by the Chief Guests, Guests of Honor, Prof Hemant Purandare-Director Academics, Professor Emeritus M H Verma, Deans, Associate Deans and Faculty Members of IBS Mumbai.

In her welcome address Dr Pritee Saxena, Senior Director and Campus Head of IBS Mumbai, urged the students to be passionate about their work, to learn to divide their time between solitude and being in groups. She advised them to practice self-regulation and self-coaxing and pick up one skill that would make them the most-after person for that skill. She concluded with a couplet by Urdu poet, Shamim Kharnani.

In his convocation address to the outgoing batch of 2023 of IBS Mumbai, Mr Manish Sinha advised the graduates to remain in pursuit of excellence. "Your leaders will value you for your functional excellence and learning agility across functions," he said.

He advised the students to master three specific skills - collaboration (helping others to succeed); agility (being proactive to change and doing things) which he called Executional Excellence; and being bold (being committed to doing what one says one will do)

The Guest of Honor of the morning ceremony, Mr Satish Palekar mentioned that there is no crystal ball gazing. He reflected that in the last two years of the management programme, every teacher and student has had a role to play - to teach to learn and to absorb.

He told the gathering that the world is changing and all countries around the boundaries of India are crumbling. AI mutants, smart world, smart space and other changes will require the world of work to have super teams comprising of supermen and superwomen.

He said that the corporates that we work for today will change tomorrow and that to be relevant in tomorrow's working world, we will all have to become global entrepreneurs and continually upgrade ourselves.

In the afternoon ceremony, Mr Amit Prasad, Guest of Honor impressed upon the graduating batch the importance of industry exposure in higher education. He said that the biggest truth in the entire story is that they will spend the next forty years of life working, and therefore they should give work their 100%.

Chief Guest, Mr Karthick Venkatakrishnan, mentioned that each person in the auditorium today is going to define the future of the economy. While learning will help build resilience, one should aim for excellence which goes beyond perfection.

Prof Hemant Purandare, Director of Academics, administered the graduates' oath to all the students of the outgoing batches after which the certificates were distributed by the Sr Director and Campus Head, Director (Academics), Chief Guest and Guests of Honour and Professor Emeritus.

The toppers of the batch, Ms Anisha Jain and Mr Suhanat Tambi were awarded the gold and silver medals respectively amidst rousing applause from their batchmates and parents.

The Convocation was a special and joyous occasion for the parents as they took part in the convocation proceedings with great enthusiasm and verve. It was indeed a proud moment for them to see their wards ascend the dais to receive their PGPM certificates. Convocation 2023 had 1400 attendees comprising parents, students, IBS-M Faculty and Staff.

The convocation ceremony was declared closed by Dr Pritee Saxena and the convocation procession marched out of the auditorium.

Encore Asset Reconstruction Company Private Limited (Encore ARC)
Encore ARC Corporate Office Address: 5th Floor, Plot No. 137, Sector 44, Gurugram - 122002, Haryana

POSSESSION NOTICE

Whereas, Encore Asset Reconstruction Company Private Limited (Encore ARC) as trustee of EARC FPI 001 TRUST has acquired all rights, titles and interests of Ambit Finvest Private Limited in the financial assets of M/s Kishan Textiles (Borrower) & Co-Borrower/Mortgagors - Mr. Ramkrishna Yadgir Jilla & Mrs. Sujata R Jilla originated by Ambit Finvest Private Limited under section 5 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, (SARFAESI Act, 2002) vide Registered Assignment Agreement dated 24-05-2022.

And whereas, Authorised Officer of Encore Arc in exercise of powers conferred upon him under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, had issued a demand notice dated 15-05-2023 calling upon the Borrower, Mortgagors and Co-Borrowers M/s Kishan Textiles (Borrower) & Co-Borrower/Mortgagors - Mr. Ramkrishna Yadgir Jilla & Mrs. Sujata R Jilla to repay the amount mentioned in the notice being Rs. 21,22,316/- (Rupees Twenty One Lacs Twenty Two Thousand Three Hundred Sixteen Only) as on 11.05.2023 with further interest from 12.05.2023 at contractual rate and other expenses thereon, within 60 days from the date of receipt of the said notice.

M/s Kishan Textiles (Borrower) & Co-Borrower/Mortgagors - Mr. Ramkrishna Yadgir Jilla & Mrs. Sujata R Jilla having failed to repay the amount, present notice is being given by the Authorised Officer of Encore ARC, to the Borrower, Mortgagor, Co-Borrowers and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under sub-section (4) of section 13 of SARFAESI Act, 2002 read with Rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 24th July 2023.

The Borrower, Mortgagors and Co-Borrowers in particular and the public general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Encore Asset Reconstruction Company Private Limited for an amount of Rs. 21,22,316/- (Rupees Twenty One Lacs Twenty Two Thousand Three Hundred Sixteen Only) as on 11.05.2023 with further interest from 12.05.2023 at contractual rate and other expenses thereon.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

House no.2044/15, plot no.11, adm abt 1895sq ft built up area, plot of land bearing surr no.36, hissa no.2 lying being and situated in village khoni, Tal BHIWANDI, Dist Thane - 421305 Boundaries : East Road 20 ft, West : Plot no.4, North: Plot no.10, South : plot no.12

Dated: 24th July 2023
Place: Mumbai

Authorised Officer
Encore Asset Reconstruction Company Private Limited

ਪੰਜਾਬ ਨੈਸ਼ਨਲ ਬੈਂਕ
punjab national bank

GAD, CO THANE,
4th Floor, Pragati Tower Building,
BKC, Mumbai - 400051.
Email : cothane@pnb.co.in

NOTICE INVITING e-TENDER (NIT)

NAME OF WORK

Online Tender for Annual Maintenance Contract of House keeping (including Laundry & Maintenance Services) at STC Building, CBD Belapur, Navi-Mumbai

TENDER COST (TC) & EMD

Tender Cost : ₹ 1,180/- inclusive of GST
ESTIMATED COST : Rs.36,17,205/- inclusive of GST
EMD : Rs. 72,344/-

LAST DATE & TIME FOR SUBMISSION OF PHYSICAL & ONLINE BID

Physical (Technical Bid): 31.07.2023 up to 14:00 Hrs.
Online Price Bid : 31.07.2023 upto 12:00 Hrs.

Tender document may be downloaded from bank's websites : <https://www.pnbindia.in> & <https://tender.pnbindia.in> up to 12:00 Hrs. on 31.07.2023

Date : 26.07.2023 Chief Manager

BRIGADE PROPERTIES PRIVATE LIMITED
Corporate Identity Number (CIN): U70200KA2007PTC042824
Regd. Office: 29th Floor, World Trade Center, Brigade Gateway Campus
26/1, Dr. Rajkumar Road, Malleswaram-Rajajinagar, Bengaluru 560 055. Ph: +91-80-4137 9200
Email: investors@brigadegroup.com Website: www.brigadecosmopolis.com

Statement of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023

Statement of financial results (₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended June 30, 2023	Corresponding Quarter ended June 30, 2022	Previous year ended March 31, 2023
		[Unaudited]	[Unaudited] (refer note 4)	[Audited]
1	Total Income from Operations	5,454	2,824	14,546
2	Net profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,626)	(2,897)	(10,425)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,626)	(2,897)	(10,425)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,144)	(2,042)	(7,997)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,144)	(2,042)	(7,997)
6	Paid-up equity share capital (Face value per share - ₹ 10)	3,827	3,827	3,827
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(15,380)	(11,774)	(14,234)
8	Securities Premium Account	-	-	-
9	Net worth	(11,553)	(7,947)	(10,407)
10	Paid-up debt capital / Outstanding debt	52,707	46,686	51,353
11	Outstanding Redeemable Preference Shares	2,109	2,109	2,109
12	Debt Equity Ratio	(12.95)	(18.54)	(14.15)
13	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	a) Basic			
	Class A equity shares	-	-	-
	Class B equity shares	(2.94)	(5.25)	(20.53)
	Class C equity shares	(3.06)	(5.46)	(21.37)
	b) Diluted (refer Note 5 below)			
	Class A equity shares	-	-	-
	Class B equity shares	(2.94)	(5.25)	(20.53)
	Class C equity shares	(3.06)	(5.46)	(21.37)
14	Capital Redemption Reserve (CRR)	-	-	-
15	Debt Redemption Reserve (DRR)	1,319	1,319	1,319
16	Debt Service Coverage Ratio (DSCR)	0.44	0.05	0.13
17	Interest Service Coverage Ratio (ISCR)	0.55	0.07	0.19

Notes to the financial results for the quarter ended June 30, 2023

- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange(s) under regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarterly financial results is available on the websites of the BSE Limited and on the Company's website www.brigadecosmopolis.com
- For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the Company's website www.brigadecosmopolis.com
- Brigade Properties Private Limited ("the Company" or "BPPL") had issued 490 A Series Unsecured Non-Convertible Debentures ("NCD") of Rs.10,00,000 each on March 20, 2015, which were listed on BSE Limited ("BSE") on March 30, 2015.
- The financial results of Brigade Properties Private Limited ("the Company") for the quarter ended June 30, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 24, 2023. The financial results for the quarter ended June 30, 2022 were reviewed by S. R. Batliboi & Associates LLP, Chartered Accountants, the predecessor auditors who have expressed an unqualified conclusion.
- During the current quarter ended June 30, 2023, the Company has incurred losses. The Company is in the initial phase of its leasing operations and will be able to make profits once the units are sold or the available spaces are leased out and also avail unutilised bank borrowing limits and obtaining continuing financial support from its investors to continue to run its business operations. Based on the projected cashflows including the factors mentioned above the Company expects that the carrying value of its assets including investment property, inventories including Transfer of Development Rights ("TDR"), deferred tax assets and receivables as at the period end as fully recoverable.

Place: Bengaluru, India
Date: July 24, 2023

For and on behalf of the Board of Directors of
Brigade Properties Private Limited
Director

aurionpro
AURIONPRO SOLUTIONS LIMITED

Regd. Office: Synergia IT Park, Plot No. R-270, T.T.C. Industrial Estate, Near Rabale Police Station, Rabale, Navi Mumbai - 400701.
Phone: +91-22-4040-7070 Fax: +91-22-4040-7080. Email: investor@aurionpro.com; Website: www.aurionpro.com

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

₹ in lakhs

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	19,869.52	19,085.80	14,551.77	65,933.16
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items*)	3,813.21	3,523.45	2,826.68	12,275.68
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	3,813.21	3,523.45	2,828.03	12,232.20
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	3,158.35	2,660.25	2,417.17	10,188.57
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,076.61	2,755.82	2,381.16	10,373.97
6	Equity Share Capital	2,280.02	2,280.02	2,280.02	2,280.02
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				47,492.40
8	Earnings per equity share (for Continuing and Discontinuing Operations)				
	- Basic (Rs.)	13.95	11.00	10.32	42.69
	- Diluted (Rs.)	13.64	11.00	10.32	42.69

Key numbers of Standalone Financial Results

₹ in lakhs

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Turnover	13,669.31	13,404.38	8,386.69	42,010.08
2	Profit before tax	969.24	1,919.51	758.61	4,957.35
3	Profit after tax	741.69	1,449.42	582.33	3,861.17

The above is an extract of the detailed format of Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and Company's website viz. www.aurionpro.com.

b) Figures for previous period / year have been regrouped / reclassified, wherever necessary to make them comparable with those of the current quarter.

c) # Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Financial Results in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

Place : Navi Mumbai
Date : 25th July, 2023

For Aurionpro Solutions Limited
Sd/-
Paresh Zaveri
Chairman and Managing Director
DIN: 01240552

Adfactors 172

